

Q1. राज्य पुर्नरचनेसंबंधी फाजल अली आयोगाने केलेल्या प्रमुख शिफारशी

1. विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे
2. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र बनविता येणार नाही.
3. गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचे द्विभाषिक राज्य
4. मुंबईला स्वतंत्र ठेवण्यात यावे.

- (a) फक्त 1, 2, 3
- (b) फक्त 1 आणि 3
- (c) फक्त 2, 3 आणि 4
- (d) फक्त 1 आणि 4

Q2. नागपूर करार' बाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?

- (a) विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूर येथे घ्यावे.
- (b) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे असावे
- (c) सरकारी नोकऱ्यात लोकसंख्येच्या प्रमाणात भरती करावी.
- (d) मराठवाड्यातील काँग्रेस नेत्यांचा 'नागपूर करारास' विरोध होता.

Q3. नागपूर करारात मराठवाड्यातर्फे कोणी सही केली?

- (a) आर.के.पाटील
- (b) शेषराव वानखेडे
- (c) देवीसिंग चौहान
- (d) नाना कुंटे

Q4. खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला ?

- (a) मराठवाडा.
- (b) विदर्भ
- (c) कोकण
- (d) पश्चिम महाराष्ट्र

Q5. 'प्रत्येक स्थितीत राज्यपालास निरंकुश विवेक बुद्धीचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर भारतीय संघराज्य ही विखुरली जाईल? हे वाक्य खालीलपैकी एकाने राज्यपालाच्या अधिकाराबाबत केले

- (a) यशवंतराव चव्हाण
- (b) प्रणव मुखर्जी
- (c) आर. एस. सरकारिया
- (d) डॉ. बी. आर. आंबेडकर

adda247
मराठी



MARATHI

मिशन MPSC
त्रिशूल बॅच

Starts June 14, 2021

12 PM to 2 PM | 4 PM to 6 PM

Q6. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी, 1 मे 1960 ला, 12 मंत्रालय विभाग होते; खालीलपैकी कोणते त्यामध्ये समाविष्ट नव्हते?

1. नियोजन विभाग
2. सहकारी आणि ग्रामीण विकास विभाग.
- (a) केवळ 1 योग्य
- (b) केवळ 2 योग्य
- (c) दोन्ही योग्य
- (d) दोन्ही अयोग्य

Q7. यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते ?

- (a) मोरारजी देसाई
- (b) बाळासाहेब सावंत
- (c) मारोतराव कन्नमवार
- (d) शंकरराव चव्हाण

Q8. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी कोणती खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली आहेत?

- (a) वित्त, कृषी, संरक्षण
- (b) गृह, ग्रामविकास, नियोजन
- (c) परराष्ट्र व्यवहार, गृह, वित्त
- (d) संरक्षण, उद्योग, विधि व न्याय

Q9. महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्यांची त्यांच्या कार्यकाळानुसार(पहिल्यांदा) मांडणी करा ?

- (a) मारोतराव कन्नमवार- वसंतराव नाईक - सुधाकरराव नाईक - ए.आर. अंतुले
- (b) मारोतराव कन्नमवार- वसंतराव नाईक - ए.आर. अंतुले- सुधाकरराव नाईक
- (c) बाबासाहेब भोसले- शिवाजी पाटील निलंगेकर - सुशीलकुमार शिंदे- विलासराव देशमुख
- (d) बाबासाहेब भोसले- शिवाजी पाटील निलंगेकर- पृथ्वीराज चव्हाण- अशोक चव्हाण

Q10. महाराष्ट्रात एकूण किती वेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे?

- (a) 1
- (b) 2
- (c) 3
- (d) 4

Q11. महाराष्ट्र राज्य संचालनालय अनेक प्रकाशने प्रकाशित करते; खालीलपैकी कोणते एक त्यात समाविष्ट नाही?

- (a) महाराष्ट्राचे वार्षिक आर्थिक सर्वेक्षण
- (b) महाराष्ट्र वार्षिकी
- (c) राज्याचे सांख्यिकीय सारांश
- (d) संक्षिप्त अर्थसंकल्प

Q12. खालीलपैकी कोणती व्यक्ती मुंबईचा शेरीफ नव्हती?

- (a) सचिन तेंडूलकर
- (b) सुनील गावस्कर
- (c) सुनील दत्त
- (d) दिलीप कुमार

Q13. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

- (a) जिल्हाधिकारी
- (b) मुख्य कार्यकारी अधिकारी
- (c) जिल्हाचा पालकमंत्री
- (d) स्थायी समितीचा अध्यक्ष

Q14. "महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961' नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांच निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात?

- (a) आयुक्त
- (b) उप-आयुक्त
- (c) जिल्हाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी
- (d) उपजिल्हाधिकारी

Q15. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 10 नुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी.....व जास्तीत जास्त इतकी असेल

- (a) 5 व 15
- (b) 7 व 17
- (c) 7 व 15
- (d) 5 व 17

Q16. महाराष्ट्रातील ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते?

- (a) पूर्णतः ग्राम पंचायत
- (b) पूर्णतः राज्य सरकार
- (c) राज्यशासन आणि ग्राम पंचायत समसमान
- (d) जिल्हा परिषद आणि राज्यशासन समसमान

Q17. महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमान्वये चालविला जातो?

- (a) महाराष्ट्र, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965
- (b) मुंबई शहर नगरपालिका अधिनियम 1922.
- (c) मुंबई जिल्हा नगरपालिका अधिनियम 1901.
- (d) महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1960.



Q18. खालील कोणते विधान बरोबर नाही?

- (a) महानगरपालिकेचा कालावधी पाच वर्षे निश्चित करण्यात आला आहे
- (b) महानगरपालिकेचा कालावधी पाच वर्षापेक्षा जास्त कोणत्याही स्थितीत वाढविता येत नाही.
- (c) संकटकालीन परिस्थितीत महानगरपालिकेचा कालावधी पाच वर्षापेक्षा अधिक काळ वाढविता येऊ शकतो
- (d) वरील एकही नाही.

Q19. खालीलपैकी कोणती एक महानगरपालिका विशेष अधिनियमाद्वारे संचलित होते

- (a) नागपूर
- (b) पुणे
- (c) औरंगाबाद
- (d) अमरावती

Q20. महानगरपालिकेच्या आयुक्तांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

- (a) ते महानगरपालिकेचे प्रमुख प्रशासक असतात.
- (b) त्यांची नेमणूक व बदली केवळ राज्यशासनच करू शकते.
- (c) एकूण नगरसेवकांच्या दोन तृतीयांश बहुमताने ठराव करून त्यांना पदावरून परत बोलविता येते
- (d) त्यांना महानगरपालिका निलंबित करू शकत नाही.

Q21. खालीलपैकी विधाने विचारात घ्या

1. 1999 च्या कायदान्वये महाराष्ट्रात महानगर नियोजन समिती (Metropolitan Planning Committee) गठीत करण्याची तरतूद आहे.

2. सदरहू कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक महानगर नियोजन समितीमध्ये पन्नास पेक्षा कमी नाही आणि साठ पेक्षा जास्त नाही इतके सदस्य असतात.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे / त ?

- (a) केवळ 1 योग्य
- (b) केवळ 2 योग्य
- (c) दोन्ही योग्य
- (d) दोन्ही अयोग्य

Q22. नागरी स्थानिक स्वशासनातील महापौर परिषद प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्यात सुरु करण्यात आला?

- (a) पश्चिम बंगाल
- (b) तामिळनाडू
- (c) कर्नाटक
- (d) महाराष्ट्र



MARATHI

राज्यसेवा महालोकसेवा
पूर्व+मुख्य राज्यशास्त्र

Starts Aug 10, 2021

सोमवार ते शनिवार दुपारी :- 3pm-4pm

Q23. पुढीलपैकी कोणती एक स्थानिक संस्था ही संक्रमणशील क्षेत्रासाठी गठीत केली जाते?

- (a) नगर परिषद
- (b) नगर पंचायत
- (c) टाऊनशिप
- (d) शहर क्षेत्र समिती

Q24. नगरपरिषदा किती श्रेणीत विभाजित करण्यात आल्या आहेत?

- (a) A
- (b) A आणि B
- (c) A, B आणि C
- (d) A, B, C आणि D

Q25. महाराष्ट्रातील नागरी व ग्रामीण स्थानिक संस्थांच्या निवडणूका खालीलपैकी कोणाकडून घेतल्या जातात?

- (a) भारतीय निवडणूक आयोग
- (b) राज्य निवडणूक आयोग
- (c) राज्यशासन
- (d) एकही योग्य नाही

Q26. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

1. त्याची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी झाली.
 2. त्यामध्ये एक मुख्य निर्वाचन आयुक्त आणि दोन निर्वाचन आयुक्त असतात.
- (a) केवळ 1 योग्य
 - (b) केवळ 2 योग्य
 - (c) दोन्ही योग्य
 - (d) दोन्ही अयोग्य

Q27. शेतकरी कामगार पक्षाची पाळेमुळे कोणत्या चळवळीत दिसून येतात?

- (a) सत्यशोधक चळवळ आणि लोकहितवादी चळवळ
- (b) लोकहितवादी चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ
- (c) सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ
- (d) लोकहितवादी चळवळ आणि भूदान चळवळ

Q28. महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात कोणता दबावगट अधिक प्रभावशाली झाल्याचे दिसत नाही?

- (a) शेतकरी दबावगट
- (b) कामगार संघटना
- (c) व्यापारी, उद्योजक दबावगट
- (d) जातीयवादी संघटना

MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

Q29. महाराष्ट्रातील एस.टी. कामगारांचे हितसंबंध पाहणारा दबावगट म्हणून खालील संघाकडे पाहिले जाते?

- (a) कामगार युनियन
- (b) महाराष्ट्र मोटार कामगार संघ
- (c) लालबावटा
- (d) महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार काँग्रेस

Q30. शिवसेनेला 2009 आणि 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत अनुक्रमे किती जागा जिंकता आल्या आहेत?

- (a) 11 आणि 15
- (b) 9 आणि 18
- (c) 11 आणि 18
- (d) 10 आणि 17



उत्तरे

S1. Ans.(b)

Sol. राज्य पुनर्रचना आयोग (29 डिसेंबर 1953) अहवाल सादर: 10 ऑक्टोबर 1955
अध्यक्ष: न्या. एस.फाझल अली.
सदस्य: के.एम. पणीकर आणि एच.एन. कुंझरू
महाराष्ट्राच्या संदर्भात शिफारसी – 1. विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे
2. गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचे द्विभाषिक राज्य

S2. Ans.(d)

Sol. नागपूर करार: सप्टेंबर 1953
महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरु झाली
या कराराला मुंबई व नागपूरच्या काँग्रेस सदस्यांचा विरोध होता
महत्त्वाच्या तरतुदी: 1. मुंबई, मध्य प्रांत व हैदराबाद राज्यांमधील मराठी भाषिक प्रदेशांचे मिळून एक राज्य असावे. त्याची राजधानी मुंबई असावी.
2. खेडे हा घटक धरला जाईल
3. प्रशासन आणि विकासाच्या दृष्टिकोनातून राज्याचे महाविदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र असे विभाग
4. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असेल आणि विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूर येथे भरविण्यात येईल. नागपूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ असेल.

S3. Ans.(c)

Sol. नागपूर करारावर एकूण 11 नेत्यांनी सहा केल्या
आर.के.पाटील आणि शेषराव वानखेडे= विदर्भ तर्फे
नाना कुंटे= उर्वरित महाराष्ट्र

MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

S4. Ans.(b)

Sol. 1953 च्या नागपूर करारान्वये विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला.

S5. Ans.(a)

Sol. -----

S6. Ans.(a)

Sol. इतर विभाग: - अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आणि सिंचन आणि ऊर्जा विभाग असे 12 विभाग होते

S7. Ans.(c)

Sol. महाराष्ट्रात आतापर्यंत 19 मुख्यमंत्री झाले आहेत ते पुढीलप्रमाणे

1. यशवंतराव चव्हाण
2. मारोतराव कन्नमवार
3. बाळासाहेब सावंत
4. वसंतराव नाईक
5. शंकरराव चव्हाण
6. वसंतदादा पाटील
7. शरद पवार
8. ए.आर.अंतुले
9. बाबासाहेब भोसले
10. शिवाजी पाटील निलंगेकर
11. सुधाकरराव नाईक
12. मनोहर जोशी
13. नारायण राणे
14. विलासराव देशमुख
15. सुशीलकुमार शिंदे
16. अशोक चव्हाण
17. पृथ्वीराज चव्हाण
18. देवेन्द्र फडणवीस
19. उद्धव ठाकरे

S8. Ans.(c)

Sol. यशवंतराव चव्हाणांची राजकीय कारकीर्द

1. बॉम्बे प्रांताचे मुख्यमंत्री
2. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
3. भारताचे संरक्षण मंत्री
4. केंद्रीय अर्थमंत्री
5. परराष्ट्र मंत्री
6. गृह मंत्री
7. उपपंतप्रधान

S9. Ans.(b)

- Sol.** 1. मारोतराव कन्नमवार – नोव्हेंबर 1962 ते नोव्हेंबर 1963
2. वसंतराव नाईक – डिसेंबर 1963 ते एप्रिल 1975
 3. ए.आर. अंतुले – जून 1980 ते जानेवारी 1982
 4. सुधाकरराव नाईक – जून 1991 ते फेब्रुवारी 1993
 5. बाबासाहेब भोसले – जानेवारी 1982 ते फेब्रुवारी 198
 6. शिवाजी पाटील निलंगेकर- जून 1985 ते मार्च 1986
 7. सुशीलकुमार शिंदे – जानेवारी 2003 ते ऑक्टोबर 2004
 8. विलासराव देशमुख – ऑक्टोबर 1999 ते जानेवारी 2003 आणि ऑक्टोबर 2004 ते डिसेंबर 2008

S10. Ans.(b)

Sol. पहिली राष्ट्रपती राजवट – फेब्रुवारी 1980 ते जून 1980 (इंदिरा गांधी सरकार)
दुसरी राष्ट्रपती राजवट – सप्टेंबर 2014 ते ऑक्टोबर 2014 (नरेन्द्र मोदी सरकार)
तिसरी राष्ट्रपती राजवट – 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019 (नरेन्द्र मोदी सरकार)



TEST SERIES
मराठी
New Launch
IBPS RRB 2021
PO Prelims
15 Full Length Tests

MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

S11. Ans.(b)

Sol. महाराष्ट्र वार्षिकी याचे प्रकाशन सामान्य प्रशासन विभाग करतो

S12. Ans.(a)

Sol. पहिले शेरीफ – जॉर्ज बर्डवूड (1846)
शेवटचे शेरीफ – सतीश चीतगोपेकर (2016)

S13. Ans.(c)

Sol. जिल्हा नियोजन समिती – कलम 243 ZD

पदसिद्ध अध्यक्ष- जिल्हाचे पालकमंत्री

पदसिद्ध सचिव -जिल्हाधिकारी

कार्य- जिल्हातील पंचायती आणि नगरपालिकांनि तयार केलेल्या योजनांचे एकत्रीकरण करणे व जिल्हा विकास आराखडा तयार करणे

S14. Ans.(c)

Sol. -----

S15. Ans.(b)

Sol. कमल 10 – ग्रामपंचायती ची स्थापना
किमान 7 ते कमला 17 सदस्य (लोकसंख्येनुसार)

600 ते 1500 लोकसंख्या – 7

नंतर प्रत्येकी 1500 लोकसंख्येमागे 2 सदस्य वाढत जातात

7500 पेक्षा जास्त लोकसंख्या – 17 सदस्य

S16. Ans.(c)

Sol. -----

S17. Ans.(a)

Sol.-----

S18. And (c)

Sol. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949

कमल 6 – महानगरपालिका कालावधी

1. पहिल्या सभेसाठी नियुक्त केलेल्या तारखेपासून पाच वर्ष

2. विसर्जित महानगरपालिकेच्या जागी पुनर्गठन करण्यात आलेली महानगरपालिका उर्वरित काळासाठी राहिल.

S19. Ans.(a)

Sol. नागपूर महानगरपालिका अधिनियम – 1948

मुंबई महानगरपालिका अधिनियम – 1888

MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

S20. Ans.(c)

Sol. महानगरपालिकेच्या एकूण नगरसेवकांपैकी 5/8 सदस्यांनी बहुमताद्वारे ठराव संमत केल्यास राज्य शासन आयुक्तांना परत बोलावू शकते.

S21. Ans.(a)

Sol. महानगर नियोजन समिती कायदा (1999)

1. महानगर नियोजन समिती – 45 सदस्य
2. अध्यक्ष- राज्य शासनाकडून नेमणूक होते
3. पदसिद्ध सदस्य – a) नागरी विकास विभागाचा मुख्य सचिव.
b) विभागीय आयुक्त

S22. Ans.(d)

Sol. महाराष्ट्रातील महापौर परिषद मुंबई (1997) आणि नागपूर (1998) येथे सुरु करण्यात आली होती.

S23. Ans.(b)

Sol. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नुसार कलम 341(A) मध्ये नगरपंचायत क्षेत्रासाठी असणारे निकष दिलेले आहेत
संक्रमित क्षेत्र नगरपंचायत: - 1. 10001 ते 25000 लोकसंख्या आणि महानगरपालिका किंवा अ वर्ग नगर परिषदेपासून कमाल 25 किलोमीटर अंतर आणि अकृषी क्षेत्रामध्ये गुंतलेली किमान 25% लोकसंख्या किंवा
महानगरपालिका किंवा अ वर्ग नगर परिषदेपासून किमान 25 किलोमीटर अंतर आणि अकृषी क्षेत्रामध्ये गुंतलेली किमान 50% लोकसंख्या.

S24. Ans.(c)

Sol. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 कलम 3 – नगरपरिषद निकष: 25000 पेक्षा जास्त लोकसंख्या आणि अकृषी क्षेत्रामध्ये गुंतलेली किमान 35% लोकसंख्या.
कलम 4 -नगरपरिषद वर्गीकरण
> 1 लाख लोकसंख्या = अ वर्ग नगरपरिषद
40001 ते 100000 लोकसंख्या = ब वर्ग नगरपरिषद
25001 ते 40000 लोकसंख्या = क वर्ग नगरपरिषद

S25. Ans.(b)

Sol. राज्य निवडणूक आयोग – 243 (K)
निवडणुका – ग्रामपंचायत ; पंचायत समिती ; जिल्हा परिषद ; नगरपंचायत ; नगरपरिषद ; महानगरपालिका

S26. Ans.(a)

Sol. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग – 26 एप्रिल 1994 (243 (K) नुसार)
एक सदस्यीय आयोग आहे.



MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

S27. Ans.(c)

Sol. शेतकरी कामगार पक्ष

3 ऑगस्ट 1947 (आळंदी येथे)

संस्थापक – शेषराव मोरे, केशवराव जेधे, दत्ता देशमुख इत्यदी

सुवर्ण काळ- 1948 ते 1956

S28. Ans.(a)

Sol. प्रमुख कारणे – नेतृत्वाचा अभाव आणि विस्कळीत स्वरूप

S29. Ans.(d)

Sol. सदर संघटना आयएनटीयुसी शी सलग आहे.

S30. Ans.(c)

Sol. शिवसेनेची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी

2009 – 11 जागा

2014 – 18 जागा

2019 -18 जागा



MARATHI

संपूर्ण भूगोल महा
लोकसेवा बॅच
(राज्यसेवा पूर्व+मुख्य परीक्षा
भूगोल सर्वसमावेशक बॅच)

बॅच प्रारंभ : 10-Aug-2021

12 PM to 1 PM



BILINGUAL

सर्व केंद्रीय आणि
महाराष्ट्र राज्य
स्पर्धा परीक्षांसाठी
MAHARASHTRA
KA MAHAPACK

Live Classes, Test Series & Ebooks

12 Months Validity

MAHARASHTRA STATE GK IMPORTANT QUESTIONS

adda247 मराठी

**Maharashtra State
GK PDF in
MARATHI**

MPSC State Service,
MPSC Group B, MPSC Group C,
Saral Seva Bharati, Talathi,
UPSC, SSC, RRB,
IBPS RRB परीक्षांसाठी



दैनिक चालू घडामोडी

**DAILY GK
UPDATE**

adda247 मराठी

MPSC STATE SERVICE, MPSC GROUP B
MPSC GROUP C, SARAL SEVA BHARATI
TALATHI, UPSC, SSC, RRB, IBPS RRB

परीक्षांसाठी

adda247 मराठी

Weekly Current Affairs
(One-Liners)

DOWNLOAD PDF



दैनिक क्विझ

adda247 मराठी

DailyQuiz

MPSC STATE SERVICE, MPSC GROUP B,
MPSC GROUP C, SARAL SEVA BHARATI, TALATHI,
UPSC, SSC, RRB, IBPS RRB

परीक्षांसाठी

दैनिक क्विझ

adda247 मराठी

**DAILY
QUIZ**

MPSC STATE SERVICE, MPSC GROUP B,
MPSC GROUP C, SARAL SEVA BHARATI, TALATHI,
UPSC, SSC, RRB, IBPS RRB

परीक्षांसाठी